

बाल न्याय (मुलांची काळजी व संरक्षण)
अधिनियम, २०१५ अंतर्गत बालकांसाठी
संस्था चालविणाऱ्या स्वयंसेवी संस्थांचे
अनुदान वितरीत करणेबाबत

महाराष्ट्र शासन
महिला व बाल विकास विभाग
शासन निर्णय क्रमांक- बालगृ-२०२२/प्र.क्र.११५/का-०८
नविन प्रशासन भवन, तिसरा मजला,
मादाम कामा मार्ग, हुतात्मा राजगुरु चौक,
मंत्रालय, मुंबई-४०० ०३२.
तारीख- ६ ऑक्टोबर, २०२२.

वाचा :-

१. आयुक्त, महिला व बाल विकास आयुक्तालय, पुणे यांचे पत्र क्र.मबाविआ/बावि/ का-५ / ८०%अनुदान/माहिती/२०२२-२३/५०७४, दि.१९/०८/२०२२
२. आयुक्त, महिला व बाल विकास आयुक्तालय, पुणे यांचे पत्र क्र.मबाविआ/बावि/ का-५ /बालगृ/ प्र. अनुदान/ २०२२-२३/५०७४, दि.०५/०९/२०२२

शासन निर्णय :-

महिला व बाल विकास विभागांतर्गत बाल न्याय (मुलांची काळजी व संरक्षण) अधिनियम, २०१५ अंतर्गत बालकांसाठी स्वयंसेवी संस्थांमार्फत चालविण्यात येणाऱ्या संस्थांचे प्रलंबित व सन २०२२-२३ या चालू वर्षाचे ८० टक्के अनुदान रकाना क्र.४ मध्ये नमूद केल्याप्रमाणे मागणी क्र.एक्स ०१, २२३५, सामाजिक सुरक्षा व कल्याण, ०२, समाजकल्याण, १०२, बालकल्याण, ०२ स्वयंसेवी संस्थांना अनुदान, (०२)(०३) संगोपन व संरक्षणाची गरज असलेल्या मुलांसाठी संस्था चालविणाऱ्या स्वयंसेवी संस्थांना सहायक अनुदान (अनिवार्य) (२२३५ ३०४१) या लेखाशिर्षांतर्गत ३१, सहायक अनुदाने (वेतनेत्तर) या बाबी खाली रू.२४८.८७ लक्ष व (०५) (०२) निराश्रीत बालकांसाठी संस्थेतर सेवा (कार्यक्रम) (२२३५ ११४७) या लेखाशिर्षांतर्गत ३१, सहायक अनुदाने (वेतनेत्तर) या बाबी खाली रू.१४१०.९४ लक्ष इतका निधी सन २०२२-२३ या वित्तीय वर्षासाठी अर्थसंकल्पीत असलेल्या तरतूदीतून आयुक्त, महिला व बाल विकास, पुणे यांना वितरीत करण्यात येत आहे.

लेखाशिर्ष व बाब	अर्थसंकल्पीत तरतूद	अनुदानाचे वर्ष	वितरीत करण्यात येणारी तरतूद
१	२	३	४
(०२)(०३) संगोपन व संरक्षणाची गरज असलेल्या मुलांसाठी संस्था चालविणाऱ्या स्वयंसेवी संस्थांना सहायक अनुदान (अनिवार्य) २२३५ ३०४१ ३१ सहायक अनुदाने	११८३.७४	२०२२-२३	१३.८२
		२०१७-१८ ते २०२०-२१	२३५.०५
एकुण			२४८.८७
(०५) (०२) निराश्रीत बालकांसाठी संस्थेतर सेवा (कार्यक्रम) (वेतनेतर) २२३५ ११४७ ३१, सहायक अनुदाने	२८७६.००	२०२२-२३	३४५.७९
		२०१७-१८ ते २०२०-२१	१०५६.८३
		२०१५-१६ ते २०१६-१७	८.३२
एकुण			१४१०.९४

२. उपरोक्त निधीतून स्वयंसेवी संस्थामार्फत चालविण्यात येणाऱ्या बालगृहांचे सन २०२२-२३ करिताचे ८० टक्के अनुदान परिशिष्ट "अ" व "ब" मध्ये नमूद केल्याप्रमाणे, सन २०१७-१८ ते २०२०-२१ या कालावधीतील प्रलंबित अनुदान परिशिष्ट "क" व "ड" मध्ये नमूद केल्याप्रमाणे व सन २०१५-१६ व २०१६-१७ चे प्रलंबित अनुदान "परिशिष्ट इ" मध्ये नमूद केल्याप्रमाणे भागविण्यात यावे.

३. मा. सर्वोच्च न्यायालयाने रिट याचिका क्र.४/२०२० मध्ये दिलेल्या निर्देशानुसार निधी वितरणामध्ये होणारा अनावश्यक विलंब टाळण्यासाठी सदर निधी शासन निर्णयाच्या दिनांकापासून पुढील सात दिवसांच्या आत संबंधित जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी यांना आयुक्तालय स्तरावरून वितरीत करण्यात यावा व संबंधित जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी यांनी आयुक्तालयाकडून निधी प्राप्त झाल्याच्या दिनांकापासून पुढील सात दिवसांच्या आत संबंधित संस्थेस निश्चितपणे वितरीत करावा. उपरोक्तप्रमाणे विहित कालावधीमध्ये निधी वितरीत करण्याची जबाबदारी आयुक्त, महिला व बाल विकास व संबंधित जिल्हा महिला व बाल विकास यांची राहिल.

४. सदर शासन निर्णयान्वये वितरीत करण्यात आलेल्या निधीचे उपयोगिता प्रमाणपत्र विहित नमुन्यात शासनास तात्काळ सादर करावे.

५. हा शासन निर्णय वित्त विभाग, अनौपचारिक संदर्भ क्र.२३६/व्यय-६, दि.०३/१०/२०२२ अन्वये त्या विभागाने दिलेल्या सहमतीस अनुसरून निर्गमित करण्यात येत आहे.

६. सदर शासन निर्णय महाराष्ट्र शासनाच्या www.maharashtra.gov.in या संकेतस्थळावर उपलब्ध करण्यात आला असून त्याचा सांकेतांक २०२२१००४१५२६३५८२३० असा आहे. हा शासन निर्णय डिजीटल स्वाक्षरीने साक्षांकित करून काढण्यात येत आहे.

महाराष्ट्राचे राज्यपाल यांच्या आदेशानुसार व नावाने.

(डॉ.निलेश ज.पाटील)

कक्ष अधिकारी, महाराष्ट्र शासन

प्रत,

१. मा.राज्यपाल यांचे सचिव, राजभवन, मुंबई
२. मा.मुख्यमंत्री यांचे प्रधान सचिव, मंत्रालय, मुंबई
३. मा.अध्यक्ष/उपाध्यक्ष/ सदस्य, विधानसभा/ विधानपरिषद, विधानमंडळ, मुंबई
४. मा.विरोधी पक्षनेता, विधानसभा/ विधानपरिषद, महाराष्ट्र राज्य, मुंबई
५. मा.मंत्री/ राज्यमंत्री, महिला व बाल विकास यांची खाजगी सचिव, मंत्रालय, मुंबई
६. सचिव, महिला व बाल विकास विभाग, मंत्रालय, मुंबई
७. प्रधान सचिव (व्यय), वित्त विभाग, मंत्रालय, मुंबई
८. आयुक्त, महिला व बाल विकास आयुक्तालय, पुणे
९. महालेखापाल- महाराष्ट्र-१/२ (लेखा व अनुज्ञेयता), मुंबई / नागपूर
१०. महालेखापाल- महाराष्ट्र-१/२ (लेखा परिक्षा), मुंबई / नागपूर
११. सर्व उपसचिव, सर्व अवर सचिव, महिला व बाल विकास विभाग, मंत्रालय, मुंबई
१२. उपायुक्त (बाल विकास), महिला व बाल विकास आयुक्तालय, पुणे
१३. कक्ष अधिकारी, वित्त विभाग (व्यय-६/ अर्थसंकल्प-७), मंत्रालय, मुंबई
१४. कक्ष अधिकारी, नियोजन विभाग (का-१४७२), मंत्रालय, मुंबई
१५. कक्ष अधिकारी (अर्थसंकल्प), महिला व बाल विकास विभाग, मंत्रालय, मुंबई यांना
सदर निधी बी.डी.एस. प्रणालीवर वितरीत करण्याच्या विनंतीसह अग्रेषित.
१६. सर्व जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी.
१७. सर्व कार्यासने, महिला व बाल विकास विभाग, मंत्रालय, मुंबई
१८. निवड नस्ती, का-०८.

परिशिष्ट-अ

सन २०२२-२३ या कालावधीतील (२२३५ ३०४९) या लेखाशिर्षाखालील संस्थानिहाय अनुदान

अ क्र.	जिल्हा	संस्थेचे नाव	वितरीत करावयाचे अनुदान
१	२	३	४
१	मुंबई शहर	द सोसायटी फॉर द प्रोटेक्शन ऑफ चिल्ड्रन इन वंस्टन इन इंडिया बी जे होम माटुंगा	१८,४०,१२८
२	मुंबई शहर	सेट जोसेफ होम अँड नर्सरी	६,६९,३१२
३	मुंबई शहर	द बॉम्बे विजिलन्स आसोशिएशन बालिकाश्रम	६,९६,३८४
४	मुंबई शहर	श्री मानव सेवा संघ	१९,७५,१०४
५	मुंबई शहर	दी हिंदु वूमन्स वेलफेअर सोसायटी श्रध्दानंद महिलाश्रम	१८,४८,१९२
६	मुंबई शहर	दि चिल्ड्रेन एड सोसायटी निरीक्षणगृह डोंगरी	१८,२५,३४४
७	मुंबई शहर	डेव्हिड ससुन औदयोगिक शाळा माहिम	२७,३४,८४८
८	मुंबई शहर	चेबुर चिल्ड्रन होम मानखुर्द	१८,४८,०००
९	मुंबई शहर	नविन निरीक्षण गृह मानखुर्द	९,२४,०९६
१०	मुंबई शहर	अतिरिक्त निरीक्षणगृह मानखुर्द	५,७०,६२४
११	मुंबई शहर	बाल कल्याण नगरी मानखुर्द	१२,२८,९९२
१२	मुंबई उपनगर	ए.डी. बावला, ६० यारी रोड, वर्सोवा, अंधेरी (प), मुंबई	७,६८,०००
१३	मुंबई उपनगर	वात्सल्य टस्ट, प्लॉट न १२८५, कांजुरमार्ग पोलीस स्टे जवळ, कांजुरमार्ग, मुंबई ४२	२,८८,०००
१४	मुंबई उपनगर	सेंट कॅथरीन होम, वी.रा देसाई मार्ग, अंधेरी	२६,४९,६००
१५	मुंबई उपनगर	आदित्य बिल्रा सेंटर फॉर वेलफेअर ऑफ चिल्ड्रेन (प्रोपरायटस आनंद आश्रम टस्ट), सिद्धार्थ कॉलनी रोड, चेंबूर नाक्याजवळ, चेंबूर मुंबई ७१	९,६०,०००
१६	पालघर	गिरीवनवासी प्रगती मंडळ संचलित मुला मुलींचे बालगृह नरेशवाडी डहाणू ता. डहाणू जि. पालघर	९,५३,४७२
१७	अहमदनगर	आदर्श ग्रामीण विकास महिला मंडळ संचलित गोकुळ बालसदन, (बालगृह) टाकळी ढोकेश्वर, ता. पारनेर, जि.अहमदनगर	९६,०००
१८	अहमदनगर	स्नेहालय संचलित, स्नेह बालगृह, स्नेहालय, सर्व्हे नं.२३९, सुपर अमोनिया प्लान्ट शेजारी, निंबळक गाव, एम.आय.डी.सी., अहमदनगर	३,०७,२००

अ क्र.	जिल्हा	संस्थेचे नाव	वितरीत करावयाचे अनुदान
१	२	३	४
१९	अहमदनगर	मराठी मशिनचे कलेरा ब्रुस गर्ल्स होस्टेल बालगृह स्टेशनरोड, अहमदनगर	५७,६००
२०	अहमदनगर	नवज्योत महिला सेवा संस्था संचलित नवज्योत बालसदन, (बालगृह) तनपुरवाडी शिवार, मोहटारोड, पाथर्डी, जि.अहमदनगर	३,०७,२००
२१	अहमदनगर	जिल्हा परिविक्षा आणि अनुरक्षण संघटना संचलित मुलांचे निराधार निराश्रीत बालकाश्रम, झारेकर गल्ली, सबजेल जवळ अहमदनगर	६,७२,०००
२२	उस्मानाबाद	राष्ट्रसेवादल पुणे संच. आपलं घर बालगृह नळदुर्ग ता. तुळजापुर जि. उस्मानाबाद	२८५१३६
एकूण			२,३५,०५,२३२

(डॉ.निलेश ज. पाटील)
कक्ष अधिकारी, महाराष्ट्र शासन

परिशिष्ट-ब

सन २०२२-२३ या कालावधीतील (२२३५ ११४७) या लेखाशिर्षाखालील संस्थानिहाय अनुदान

अ क्र.	जिल्हा	संस्थेचे नाव	वितरीत करावयाचे अनुदान
१	२	३	४
१	अहमदनगर	जय शंकर ग्रामीण व आदीवासी विकास संस्था संगमनेर संचलित बालकाश्रम (बालगृह) विठ्ठल नगर अकोले बायपास रोड संगमनेर जि.अहमदनगर.	४८००००
२	अहमदनगर	प्रियदर्शनी ग्रामीण आदिवासी सेवाभावी संस्था, संगमनेर संचलित दामोदर इथापे बालगृह, गोल्डन सिटी अकोले बायपास, गुंजाळवाडी ता. संगमनेर, जि.अहमदनगर	६७२०००
३	अहमदनगर	नवोदय ग्रामीण नागरी विकास प्रतिष्ठान व सांस्कृतिक मंडळ, पाथर्डी संचलित बालगृह, बाबुजी आव्हाड परिसर, ,नगर रोड पाथर्डी, जि.अहमदनगर	१४४००००
४	अहमदनगर	आदर्श ग्रामीण विकास महिला मंडळ संचलित निराधार निराश्रीत बालकाश्रम (बालगृह) टाकळी ढोकेश्वर, ता. पारनेर, जि.अहमदनगर	१४७८४००
५	अहमदनगर	आदर्श ग्रामीण विकास महिला मंडळ संचलित निराधार निराश्रीत बालकाश्रम (बालगृह) टाकळी ढोकेश्वर, ता. पारनेर, जि.अहमदनगर	७६८०००
६	अहमदनगर	आदर्श ग्रामीण विकास महिला मंडळ संचलित मुर्लीचे कनिष्ठ बालगृह, टाकळी ढोकेश्वर, ता. पारनेर, जि.अहमदनगर	३६४८००
७	अहमदनगर	आदर्श ग्रामीण विकास महिला मंडळ संचलित गोकुळ बालसदन, (बालगृह) टाकळी ढोकेश्वर, ता. पारनेर, जि.अहमदनगर	१९२०००
८	अहमदनगर	शंकर महाराज वंजारी सेवाभावी संस्था, टेंभुर्णी ता.शिरूर कासार संचलित भगवानबाबा बालकाश्रम, बाजार तळ, पाथर्डी, ता.पाथर्डी, जि. अहमदनगर	१७८५६००

अ क्र.	जिल्हा	संस्थेचे नाव	वितरीत करावयाचे अनुदान
१	२	३	४
९	अहमदनगर	स्नेहालय संचलित स्नेहआशा विशेष बालगृह,अहमदनगर (एच.आय.व्ही / एडस संसर्गित), मुला-मुलींचे कनिष्ठ व वरिष्ठ बालगृह,सर्व्हे नं.२३९, सुपर अमोनिया प्लान्ट शेजारी,निंबळक गाव, एम.आय.डी.सी., अहमदनगर	१७४७२००
१०	अहमदनगर	नवोदय ग्रामीण नागरी विकास प्रतिष्ठान व सांस्कृतिक मंडळ, पाथर्डी संचलित निराधार निराश्रीत बालगृह, बाबुजी आव्हाड कॉलेज कॅम्पस,नगर रोड पाथर्डी, जि.अहमदनगर	१२४८०००
११	अहमदनगर	प्रियदर्शनी ग्रामीण व आदिवासी सेवाभावी संस्था संचलित लक्ष्मीबाई ईथापे बालगृह गोल्डन सिटी संगमनेर अहमदनगर	८८३२००
१२	अहमदनगर	शंकर महाराज वंजारी सेवाभावी संस्था, टेंभुर्णी ता.शिरूर कासार संचलित शंकर महाराज बालकाश्रम,मु.पो. टाकळी मानूर, ता.पाथर्डी, जि. अहमदनगर	१३०५६००
१३	अहमदनगर	शिवशंकर महिला सेवाभावी संस्था, टेंभुर्णी ता.शिरूर कासार संचलित शंकर महाराज बालसदन, मु.पो. खरवंडी कासार, ता.पाथर्डी, जि.अहमदनगर	१३६३२००
१४	अहमदनगर	उदय महिला विकास संस्था घारगांव संचलित, बालकाश्रम संगमनेर, ता.संगमनेर, जि.अहमदनगर (१००)	९२१६००
१५	बीड	सौ. गुणाबाई ग्रामिण शिक्षण प्रसारक मंडळ परळी संच. संत धुराबाई बालगृह शंकर पार्वतीनगर परळी वै. जि.बीड.	९०२४००
१६	बीड	चौडेश्वरी सेवाभावी संस्था संचलीत ओमसाई बालसदन मु. पो. वडवणी जि. बीड	१३८२४००
१७	बीड	श्री. सदगुरु बंजारा सेवासंघ मु. आंथरवन पिंप्री तांडा पो. आंथरवन संच बालगृह ता. जि. बीड.	९२१६००

अ क्र.	जिल्हा	संस्थेचे नाव	वितरीत करावयाचे अनुदान
१	२	३	४
१८	बीड	जिजामाता महिला सेवाभावी संस्था मु. वांगी पो. शिवणी ता. जि. बीड संच. स्वामी निर्मळनाथ बालकाश्रम मु. पो. वांगी पो. शिवणी ता. जि. बीड.	९६००००
१९	बीड	उत्कर्ष सेवाभावी संस्था ताकडगांव ता. शिरूर का. संच. ह.भ.प भगवानबाबा बालसदन ता. शिरूरका. जि. बीड.	७६८०००
२०	बीड	शिवशंकर महिला सेवाभावी संस्था संचलीत भगवानबाबा बालकाश्रम मु. पो. टेंभुर्णी ता. शिरूर कासार जि. बीड.	१३०५६००
२१	बीड	अश्वलिंग सेवाभावी संस्था मु. पो. पालवन ता. जि. बीड संचलीत बेलेश्वर बालकाश्रम मु. पो. लिंगागणेश बीड ता. जि. बीड.	९६००००
२२	बीड	अश्वलिंग सेवाभावी संस्था मु. पो. पालवन ता. जि. बीड संचलीत बालकाश्रम मु. पो. पालवन रोड बीड ता. जि. बीड.	९६००००
२३	बीड	राजे छत्रपती ग्रामिण विकास बहु. सेवाभावी संस्था मु. पो. पालनव ता. जि. बीड संच. हर्षवर्धन बालकाश्रम धानोरा रोड बीड ता. जि. बीड.	१९२०००
२४	बीड	भारतीय ग्रामिण विकास संस्था नांदुरघाट ता. केज जि. बीड संचलीत राधाकृष्ण बालकाश्रम तांबडे वस्ती ता. केज बीड.	१२२८८००
२५	बीड	जय मल्हार सेवाभावी संस्था मु. पो. दासखेड ता. पाटोदा जि. बीड संच कै बाबासाहेब खनाळ बालकाश्रम दासखेड ता. पाटोदा जि. बीड	९६००००
२६	बीड	सोनाली ग्रामविकास सेवाभावी संस्था संचलीत समर्थ बालकाश्रम बसवेश्वर कॉलनी परळी जि. बीड.	४८००००
२७	बीड	मत्स्यगंधा बहु. सेवाभावी संस्था संच. बालकाश्रम धानोरा रोड बीड ता. जि. बीड	८६४०००
२८	बीड	माऊली विद्यापीठ केज संचलीत बालसदन मु. पो. मांगवडगांव ता. केज जि. बीड	६३३६००

अ क्र.	जिल्हा	संस्थेचे नाव	वितरीत करावयाचे अनुदान
१	२	३	४
२९	बीड	माऊली विद्यापीठ केज संचलीत बालकाश्रम MIDC बीड	१२८६४००
३०	बीड	वीर हनुमान शिक्षण संस्था सारणी (आ.) ता. केज जि. बीड संचलीत व्यंकटेश बालसदन सारणी (आ.) पो. जवळबन ता. केज जि. बीड	११३२८००
३१	बीड	वीर हनुमान शिक्षण संस्था सारणी (आ.) ता. केज जि. बीड संचलीत राजलक्ष्मी बालसदन सारणी (आ.) पो. जवळबन ता. केज जि. बीड.	१११३६००
३२	बीड	विजयालक्ष्मी महिला सेवाभावी संस्था बीड संच. बालकाश्रम तलवाडा ता. गेवराई जि. बीड.	९७९२००
३३	लातूर	महात्मा फुले शिक्षण प्रसारक मंडळ, संचलित राजीव गांधी आआथालय कल्पना टाकिजवळ, शेलहाळ रोड उदगीर ता.उदगीर जि.लातूर	५५६८००
३४	लातूर	रखमाई महिला मंडळ, संचलित माता रुक्मीणी बालकाश्रम टेबुर्णी रोड अहमदपूर	६३३६००
३५	लातूर	उदगीर तालूका युवा विकास संस्था, संचलित मैलाना आजाद बालसदन नुर पटेल कॉलनी उदगीर ता.उदगीर जि.लातूर.	७८७२००
३६	लातूर	गजानन बहुउद्येशिय संस्था ,बोरी , ता.जि. लातूर संचलित यशवंत बालगृह ,बोरी ता. जि.लातूर	३८४०००
३७	जळगांव	तेजस्वीनी शिक्षण प्रसारक मंडळ औरंगाबाद संचलित, लिलाई मुलांचे बालगृह, जळगाव	५३७६००
एकूण			३४५७९२००

(डॉ.निलेश ज. पाटील)
कक्ष अधिकारी, महाराष्ट्र शासन

परिशिष्ट-क

सन २०१७-१८ ते २०२०-२१ या कालावधीतील (२२३५ ३०४१) या लेखाशिर्षाखालील प्रलंबित संस्थानिहाय अनुदान

अ क्र.	जिल्हा	संस्थेचे नाव	वितरीत करावयाचे अनुदान
१	२	३	४
१	बीड	श्री. जगदंबा महिला बाल व अपंग कल्याण मंडळ संच. कनिष्ठ वरीष्ठ बालगृह गणेश नगर, बीड	३३२०३८
२	बीड	सो. गुणाबाई ग्रामीण शिक्षण प्रसारक मंडळ परळी संच. संत धुराबाई बालसदन, शंकर पार्वती नगर, परळी वे. जि.बीड (३०)	१६६९८३
३	बीड	कानिफनाथ ग्रामीण विकास संस्था परळी संच. भगवान बालसदन शंकर पार्वती नगर, परळी वै. जि.बीड	१३०९४३
४	अहमदनगर	नवज्योत महिला सेवा संस्था संचलित नवज्योत बालसदन तनपुरवाडी शिवार, मोहटारोड, पाथर्डी, ता.पाथर्डी, जि.अहमदनगर	२५३१३१
५	अहमदनगर	आदर्श ग्रामीण महिला मंडळ संचलित गोकुळ बालसदन, टाकळी ढोकेश्वर, ता.पारनेर जि.अहमदनगर	४९९६८६
एकूण			१३८२७८१

(डॉ.निलेश ज. पाटील)

कक्ष अधिकारी, महाराष्ट्र शासन

परिशिष्ट-ड

सन २०१७-१८ ते २०२०-२१ या कालावधीतील (२२३५ ११४७) या लेखाशिर्षाखालील प्रलंबित संस्थानिहाय अनुदान

अ.क्र	जिल्हा	संस्थेचे नाव	वितरीत करण्यात येणारे अनुदान
१	२	३	४
१	अहमदनगर	आदर्श ग्रामीण महिला मंडळ संचलित मुलींचे कनिष्ठ बालगृह, टाकळी ढोकेश्वर, ता.पारनेर	३६८९११
२	अहमदनगर	स्नेहालय संचलित एडस् बाधीत मुला-मुलींचे कनिष्ठ व वरिष्ठ बालगृह एम.आय.डी.सी. अहमदनगर	१५१३४६५
३	अहमदनगर	आदर्श ग्रामीण महिला मंडळ संचलित नवीन गोकुळ बालसदन, टाकळी ढोकेश्वर, ता.पारनेर	१८८८५
४	अहमदनगर	नवोदय ग्रामीण नागरी विकास प्रतिष्ठान व सांस्कृतिक मंडळ, पाथर्डी संचलित स्वामी विवेकानंद बालसदन, पाथर्डी	२१६१
५	अहमदनगर	प्रियदर्शनी ग्रामीण आदिवासी सेवाभावी संस्था संचलित निराधार निराश्रीत (मुलींचे) बालकाश्रम, संगमनेर जि.अहमदनगर (७५)	२४३६९५४
६	अहमदनगर	आदर्श ग्रामीण महिला मंडळ संचलित निराधार निराश्रीत बालकाश्रम, टाकळी ढोकेश्वर, ता.पारनेर (७५)	५२५६४४
७	अहमदनगर	नवोदय ग्रामीण नागरी विकास प्रतिष्ठान व सांस्कृतिक मंडळ, पाथर्डी संचलित निराधार निराश्रीत बालकाश्रम, पाथर्डी	११८०३२४
८	अहमदनगर	प्रियदर्शनी ग्रामीण आदिवासी सेवाभावी संस्था संचलित निराधार निराश्रीत (मुलींचे) बालकाश्रम, संगमनेर जि.अहमदनगर	२०५१६३५
९	अहमदनगर	आदर्श ग्रामीण महिला मंडळ संचलित निराधार निराश्रीत बालकाश्रम, टाकळी ढोकेश्वर, ता.पारनेर (१००)	८५२९७५
१०	अहमदनगर	नवोदय ग्रामीण नागरी विकास प्रतिष्ठान व सांस्कृतिक मंडळ, पाथर्डी संचलित स्वामी विवेकानंद अनाथालय, पाथर्डी(१००)	१७८८५६०

अ.क्र	जिल्हा	संस्थेचे नाव	वितरीत करण्यात येणारे अनुदान
१	२	३	४
११	अहमदनगर	शिवशंकर महिला सेवभावी संस्था टेंभुर्णी संचलित शंकर महाराज वंजारी बालसदन, खरवंडी कासार (१००)	१२३२१२५
१२	अहमदनगर	शंकर महाराज वंजारी सेवाभावी संस्था टेंभुर्णी संचलित शंकर महाराज वंजारी बालकाश्रम, टाकळी मानुर, ता.पाथर्डी, जि.अहमदनगर	१२१३०१९
१३	अहमदनगर	शंकर महाराज वंजारी सेवाभावी संस्था टेंभुर्णी संचलित भगवानबाबा बालकाश्रम, पाथर्डी, ता.पाथर्डी, जि.अहमदनगर (१००)	१६९९१७५
१४	अहमदनगर	जयशंकर ग्रामीण व आदिवासी विकास संस्था संगमनेर संचलित बालकाश्रम, संगमनेर जि.अहमदनगर (१००)	१०४३४९९
१५	अहमदनगर	उदय महिला विकास संस्था, घारगांव संचलित बालकाश्रम, संगमनेर ता.संगमनेर, जि.अहमदनगर (१००)	२४५६९१४
१६	अहमदनगर	प्रियदर्शनी ग्रामीण आदिवासी सेवाभावी संस्था संचलित निराधार निराश्रीत (मुलींचे) बालकाश्रम, संगमनेर जि.अहमदनगर (१००)	३६९११३१
१७	अहमदनगर	श्री. ज्ञानेश्वर माऊली बहु. सेवाभावी संस्था, ओझर संचलित बालकाश्रम, ओझर खुर्द, ता.संगमनेर जि.अहमदनगर	५९२८६३
१८	बीड	योगेश्वर बहु.सेवाभावी संस्था बीड संच.मदरतेरेसा बालकाश्रम उखंडा फाटा चन्हाटा ता.जि.बीड	७६१४९६
१९	बीड	राजे छत्रपती ग्रा. वि. बहु. सेवाभावी संस्था पालवन्न जि.बीड संच. हर्षवर्धन्न बालकाश्रम, धानोरा रोड, बीड	१४०४६३७
२०	बीड	श्री छत्रपती शाहू महाराज मागासवर्गीय महिला बहु.सेवाभावी संस्था, बीड संच.शाहू बालकाश्रम, पालवन चौक बीड	१६५७९८५

अ.क्र	जिल्हा	संस्थेचे नाव	वितरीत करण्यात येणारे अनुदान
१	२	३	४
२१	बीड	जय माताजी बहुउद्देशीय सेवाभावी संस्था संचलित कै हनुमंतराव पुसरेकर बालकाश्रम बीड	१४३५६०७
२२	बीड	सरस्वती महिला सेवाभावी संस्था बीड संच.मुलींचे बालकाश्रम, बीड	१९२३०९१
२३	बीड	मत्सगंधा बहुउद्देशीय सेवाभावी संस्था,बीड संचलित बालकाश्रम धानोरा रोड बीड	१५४८२६४
२४	बीड	बंधूभाव शिक्षण प्रसारक मंडळ त्रांदेड संचलित आनंद बालकाश्रम बीड	१६७६४३४
२५	बीड	श्री सदगुरु बंजारा सेवासंघ अंथरवण पिंप्री तांडा संचलित बालकाश्रम आंथरवणपिंप्री तांडा ता.जि.बीड	१२२३३०६
२६	बीड	जिजामाता महिला सेवाभावी संस्था वांगी संचलित स्वामी त्रिर्मलनाथ बालकाश्रम वांगी ता.जि.बीड	१३४५३८१
२७	बीड	माऊली विद्यापीठ बीड संचलित बालकाश्रम एम.आय.डी.सी.,बीड	१११५६१३
२८	बीड	यशवंत ग्राम प्रतिष्ठान्न बेलखंडी संचलित बालकाश्रम, बीड ता.जि.बीड जि.बीड	१००१२१०
२९	बीड	वैद्यनाथ बहू. जन्नकल्याण शिक्षण संस्था संच. बालकाश्रम परळी रोड ता.अंबाजोगाई जि.बीड	१४९०१७७
३०	बीड	ज्ञानसंस्कृती महिला प्रतिष्ठान्न संचलित लावण्य बालकाश्रम,धर्मापुरी रोड, पुस ता.अंबाजोगाई जि.बीड	२२५२०४
३१	बीड	माहेर बहू.महिला मंडळ वसंत नगर, लातूर संच.आधार बालकाश्रम, तळेगाव घाट ता.अंबाजोगाई जि.बीड	१३४१०३६
३२	बीड	छत्रपती शाहु महाराज प्रतिष्ठाण अंबाजोगाई संच. बालसदन मोरेवाडी ता. अंबाजोगाई जि. बीड-२००	१२६०४१६
३३	बीड	सिध्दनाथ सामाजिक संस्था लातूर संचलित ज्योती बालसदन,मोरेवाडी, अंबाजोगाई जि.बीड	८८४२१३

अ.क्र	जिल्हा	संस्थेचे नाव	वितरीत करण्यात येणारे अनुदान
१	२	३	४
३४	बीड	सौ. गुणाबाई ग्रामीण शिक्षण प्रसारक मंडळ संच.संत धुराबाई बालगृह शंकर पार्वती नगर परळी जि. बीड १५०	१८४९१९०
३५	बीड	सौ. गुणाबाई ग्रामीण शिक्षण प्रसारक मंडळ संच.संत धुराबाई बालगृह शंकर पार्वती नगर परळी जि. बीड २००	२३२०३२६
३६	बीड	प्रगती सेवाभावी संस्था धर्मापुरी संच. पदमावती बालसदन, धर्मापुरी ता.परळी जि.बीड-५०	१७०३६१
३७	बीड	कानिफनाथ ग्रामीण विकास संस्था संच. श्रानेश्वर बालकाश्रमशंकर पार्वती नगर परळी जि. बीड (२००)	२३५३४४८
३८	बीड	अखिल भारतीय संस्कृत प्रचारीणी शिक्षण संस्था परळी संचलीत बालकाश्रम सिरसाळा रेल्वेपटी ता. परळी बीड.	१२६५१७३
३९	बीड	सौ. गुणाबाई ग्रामीण शिक्षण प्रसारक मंडळ संच.संत धुराबाई बालगृह शंकर पार्वती नगर परळी जि. बीड (५०)	२१७८७६
४०	बीड	कानिफनाथ ग्रामीण विकास संस्था संच. भगवान बालसदन शंकर पार्वती नगर परळी जि. बीड (१००)	१०७२३६०
४१	बीड	प्रगती सेवाभावी संस्था धर्मापुरी संच. श्री गुरुमहालिंगेश्वर बालसदन, धर्मापुरी ता.परळी जि.बीड-१३०	४५०५२३
४२	बीड	अखिल भारतीय संस्कृत प्रचारीणी शिक्षण संस्था परळी संचलीत वैद्यनाथ बालकाश्रम कन्याशाळा रोड कृष्णा नगर परळी बीड.	१३९६८१२
४३	बीड	वैद्यनाथ बहू. जन्नकल्याण शिक्षण संस्था संच. श्रीनिवास बालकाश्रम कृष्णानगर, परळी ता.परळी जि.बीड	१३८६३५३
४४	बीड	जिवनधारा सेवाभावी संस्था परळी संच. शंकरबापु बालकाश्रम टोकवाडी ता. परळी जि.बीड	२०४४८७

अ.क्र	जिल्हा	संस्थेचे नाव	वितरीत करण्यात येणारे अनुदान
१	२	३	४
४५	बीड	वसंतराव त्राईक बहू.सेवाभावी संस्था वसंतनगर परळी संच. बालकाश्रम कौडगाव हुडा ता.परळी जि.बीड	९८०८२३
४६	बीड	सेवादास शिक्षण प्रसारक मंडळ मोहदरा तांडा ता.परळी संचलित संजिवनी बालकाश्रम लेंडेवाडी ता.परळी जि.बीड	९०८९८९
४७	बीड	जयक्रांती बहूउद्देशीय शिक्षण प्रसारक सेवाभावी प्रतिष्ठात्र मंडळ रामपूर गुत्ती ता.जळकोट संच.मुक्ताबाई बालसदन सिरसाळा ता.परळी जि.बीड	१०७८५०९
४८	बीड	वैद्यनाथ बहू. जन्नकल्याण शिक्षण संस्था लातूर संचलित बालसदन रेवलीपाटी परळी रोड, ता.परळी जि.बीड	१३९३७४४
४९	बीड	अमरनाथ बहूउद्देशीय शिक्षण संस्था लातूर संचलित बालसदन,धर्मापुरी रोड,लाडझरी ता.परळी जि.बीड	३०१०५९
५०	बीड	श्रीनाथ मानव सेवा मंडळ परळी संचलित इंदिरा बालसदन ननथा ता.परळी जि.बीड	१४१३१०३
५१	बीड	ग्रामलोक समाज विकास मंडळ उमरगा कोर्ट संचलीत पांडुरंग बालकाश्रम मेन रोड केज बीड.जुने	१५२५६७८
५२	बीड	झुंजार बहू. शिक्षण संस्था परळी संचलीत जिजासरु बालकाश्रम मेन रोड केज जि. बीड	१५९७१११
५३	बीड	शहीद भगतसींग ग्रामविद्वास संस्था संचलित बालकाश्रम तांबडेवस्ती ता.केज -२५	१६६३३७
५४	बीड	भारतीय ग्रामिण विकास संस्था नांदुर घाट संचवलीत श्री. स्वामी समर्थ बालसदन तांबडे वस्ती केज-५०	२५७२०३
५५	बीड	वीर हनुमाण शिक्षण संस्था सारणी संचलीत व्यंकटेशा बालसदन सारणी आनंदगांव केज बीड.	१२११९९३
५६	बीड	माऊली विद्यापीठ केज संचलित बालसदन मांगवडगाव ता.केज जि.बीड	४५५७१६

अ.क्र	जिल्हा	संस्थेचे नाव	वितरीत करण्यात येणारे अनुदान
१	२	३	४
५७	बीड	ईश्वर शिक्षण प्रसारक मंडळ गांजपुर संचलीत जीवन शिक्षण बालकाश्रम मेन रोड केज बीड.	९८५०३६
५८	बीड	ग्रामलोक समाज विकास मंडळ उमरगा कोर्ट संचलीत पांडुरंग बालकाश्रम मेन रोड केज बीड.नविन	१२४९७८८
५९	बीड	भारतीय ग्रामिण विकास संस्था नांदुर घाट संचवलीत राधाकृष्ण बालकाश्रम तांबडे वस्ती केज	६९८५५७
६०	बीड	शहीद भगंतसिंग ग्राम विकास मंडळ शिरूर घाट संचलीत श्रीगणेश बालसदन तांबडे वस्ती तांबडे वस्ती शिरूर घाट ता. केज जि. बीड.	६७३५३४
६१	बीड	वीर हनुमान शिक्षण संस्था सारणी संच.राजलक्ष्मी बालसदन सारणी (आन्नदगाव) केज जि.बीड	११०४०५९
६२	बीड	ग्राम विकास समिती जवळबन संचलीत बालकाश्रम जवळबन ता.केज जि. बीड.	१७४२१५५
६३	बीड	ज्ञानराज बहु. महिला मंडळ जवळबन ता. केज संचलीत बालसदन जवळबन ता. केज जि. बीड.	१९१९०३६
६४	बीड	विजयालक्ष्मी महिला सेवाभावी संस्था बीड संच.बालकाश्रम तलवाडा,पांढरी रोड, ता.गेवराई जि.बीड	१४३४४९७
६५	बीड	माऊली शिक्षण प्रसारक मंडळ सोन्नगाव संचलित श्रीन्नगदन्नारायण बालकाश्रम, श्रीक्षेत्र नारायणगड ता.शिरूर (का) जि.बीड	१००४२४९
६६	बीड	ज्योतिबा शिक्षण प्रसारक मंडळ बीड संचलित संगोपन्न बालकाश्रम,मेन रोड, शिरूर (का) ता.शिरूर त(का.) जि.बीड	४६०७०८
६७	बीड	ज्योतिबा शिक्षण प्रसारक मंडळ बीड संच. किलबिल बालसदन,मेन रोड, ता.शिरूर (का) जि.बीड	५२५९४९
६८	बीड	जगदंबा महिला बाल व अपंग कल्याण मंडळ बीड संचलित धौम्यऋषी बालकाश्रम घोगसपारगाव ता.शिरूर (का.) जि.बीड	३८७९१७

अ.क्र	जिल्हा	संस्थेचे नाव	वितरीत करण्यात येणारे अनुदान
१	२	३	४
६९	बीड	शिवशंकर महिला सेवाभावी संस्था टेंभूर्णी संचलित भगवान्नबाबा बालकाश्रम ,मेन रोड, शिरूर (का) ता.शिरूर त(का.) जि.बीड	२१७०७८७
७०	बीड	समाज प्रबोधन प्रतिष्ठाण कृष्णा नगर परळी संचलीत मंगलनाथ बालकाश्रम मंजरथ रोड माजलगांव जि. बीड.	१६३५४५२
७१	बीड	जगदंबा शिक्षण प्रसारक मंडळ संचलीत इंदिरा बालकाश्रम माजलगांव जि. बीड.	११२६१६५
७२	बीड	मातोश्री रमाबाई आंबेडकर शिक्षण प्रसारक मंडळ माजलगाव संच. बालकाश्रम किट्टी आडगाव ता.माजलगाव जि.बीड	२१६८००
७३	बीड	शिवशंकर शिक्षण सेवाभावी संस्था बीड संचलित बालसदन्न वारोळा ता.माजलगाव जि.बीड	१४३५३०६
७४	बीड	आहिल्याबाई होळकर महिला प्रतिष्ठान्न संचलित बालकाश्रम धारूर ता.धारूर जि.बीड	८१९०९
७५	बीड	ईश्वर शिक्षण प्रसारक मंडळ गांजपूर संच. जीवन्न शिक्षण बालकाश्रम गांजपूर ता.धारूर	१२९६५२९
७६	बीड	जय मल्हार सेवाभावी संस्था, दासखेड संचलित कै.बाबासाहेब रवन्नळ बालकाश्रम दासखेड ता.पाटोदा जि.बीड	१९१२७०५
७७	बीड	चौंदेश्वरी सेवाभावी संस्था, वडवणी संच. सर्मथ बालकाश्रम वडवणी ता.वडवणी जि.बीड -१००	१२०१८२४
७८	बीड	चौंदेश्वरी सेवाभावीसंस्था, वडवणी संच.ओमसाई बालसदन्न वडवणी ता.वडवणी जि.बीड -५०	५११६००
७९	लातूर	प्रतिभा बहु. शिक्षण प्रसारक मंडळ संच. रेणुकामाता बालकाश्रम एकंबी तांडा ता. औसा जि. लातूर	६७२२८८
८०	लातूर	केवळाई चव्हाण महिला मंडळ, संच. महात्मा ज्योतीबा फुले बालकाश्रम, शिंदाळा ता. औसा. जि. लातूर	१८१००८

अ.क्र	जिल्हा	संस्थेचे नाव	वितरीत करण्यात येणारे अनुदान
१	२	३	४
८१	लातूर	राजश्री शाहु बहु. ग्रामीण विकास संस्था संच. रोकडोबा बालसदन अहमदपुर ता. अहमदपुर जि. लातूर	९९९३६८
८२	लातूर	महात्मा फुले शि. प्र. मंडळ संच. राजीव गांधी अनाथालय शेल्हाळ रोड उदगीर जि.लातूर	३५५४४७
८३	लातूर	कै. केकवळई चव्हाण महिला मंडळ संच. रमाबाई आंबेडकर बालकाश्रम शिंदाळा ता. औसा जि. लातूर.	१७९६२२
८४	लातूर	कै. केकवळई चव्हाण महिला मंडळ संच. कमलानेहरु बालकाश्रम शिंदाळा ता. औसा जि. लातूर.	१२११९३६
८५	लातूर	जिजामाता बहु. सामा.सेवाभावी संस्था संच. जिजामाता बालाश्रम औसा ता. औसा जि. लातूर.	६३९६०६
८६	लातूर	मागास समाजसेवा मंडळ, संच. जयसिंग चव्हाण बालसदन मनोहर तांडा ता. औसा जि. लातूर	८१५३५२
८७	लातूर	रखमाई महिला मंडळ, संच. माता रुक्मीणी बालकाश्रम अहमदपुर ता. अहमदपुर जि लातूर	५३४५३३
८८	लातूर	दवनेश्वर शिक्षण प्रसारक मंडळ दवनगांव संचलित दवनेश्वर शिक्षण प्रसारक मंडळ दवनगांव लातूर संचलित निळकंठेश्वर बालकाश्रम कोष्टगांव	२७५१२०
८९	लातूर	माहेर बहु. महिला मंडळ संच. आधार बालकाश्रम कृपासदन शाळेजवळ लातूर	८८३१०४
९०	लातूर	बळीराजा सेवाभावी संस्था संचलित संत ज्ञानेश्वर बालकाश्रम उदगीर रोड देवणी ता देवणी जि. लातूर	७३४०७२
९१	लातूर	बळीराजा सेवाभावी संस्था संच. कृष्णमाता मुर्लीचे बालगृह, देवणी ता.देवणी जि. लातूर	४८५१५६
९२	लातूर	सौ. गुणाबाई ग्रामीण शिक्षण प्रसारक मंडळ संच. संत धुराबाई बालसदन वांजरखेडा तांडा, ता. जि. लातूर(२००)	५०१५१०

अ.क्र	जिल्हा	संस्थेचे नाव	वितरीत करण्यात येणारे अनुदान
१	२	३	४
९३	लातूर	महात्मा ज्योतीबा फुले शिक्षण सस्था भातांगळी संच. संजिवनी बालसदन निलंगा ता. निलंगा जि. लातूर	१७९१८३
९४	लातूर	तिरुपती बहु. शिक्षण प्रसारक मंडळ संच. श्रीकृष्ण बालकाश्रम औराद ता. निलंगा जि. लातूर	३४५३७०
९५	लातूर	गजानन बहु. संस्था बोरी ता. जि. लातूर संच. यशवंत बालकाश्रम बोरी ता. जि. लातूर	४६९४०१
९६	लातूर	महात्मा फुले शि. प्र. मंडळ संच. राजीव गांधी बालगृह शेल्हाळ रोड उदगीर ता. उदगीर जि.लातूर	१२३८९१
९७	सोलापूर	प्रभाहिरा प्रतिष्ठान संचलित पालवी एच. आय. व्ही बालगृह	७४०००
९८	सोलापूर	महाराष्ट्र शिक्षण संस्था संचलित बालकाश्रम अक्कलकोट, जि.सोलापूर	१३९३२००
९९	सोलापूर	शिवाजी ग्रामविकास मंडळ, खामगाव ता. बारशि जि. सोलापूर संचलित त्रिवेणी बालकाश्रम	६१३४४०
१००	सोलापूर	राष्ट्र जागृती बहुमंडळ जेऊर संच बलभीम बालकाश्रम पांगरे ता.करमाळा ,जि.सोलापूर	४८८१६०
१०१	सोलापूर	सोलापूर जिल्हा सामाजिक कार्य समिती सोलापूर संच.समर्थ बालसदन किणी, ता.अक्कलकोट,	७८८१६०
१०२	नांदेड	श्री संत गाडगेबाबा ग्रामविकास सेवाभावी संस्था, पांडुर्णा संचलीत इंदिरा बालगृह, पांडुर्णा, ता. भोकर जि. नांदेड	६९२६५१
१०३	उस्मानाबाद	श्रीगुरुदेवदत्त बहुददेशीय संस्था तडवळे संच जिवन विकास मुलांचे बालगृह तडवळे ता.जि.उस्मानाबाद	२५०८६०
१०४	जालना	रामकृष्ण सेवाभावी संस्था पांगरी गोसावी संचालीत स्वामी विवेकानंद बालकाश्रम (बालगृह) पांगरी गोसावी ता.मंठा जि.जालना	५९५७२५
१०५	जालना	जगदंबा शिक्षण प्रसारक मंडळ, माजलगांव संचलीत बालकाश्रम परतुर ता.परतुर जि.जालना	२०१९५४

अ.क्र	जिल्हा	संस्थेचे नाव	वितरीत करण्यात येणारे अनुदान
१	२	३	४
१०६	जळगाव	तेजस्वीनी शिक्षण प्रसारक मंडळ औरंगाबाद संचलित, लिलाई मुलांचे बालगृह, जळगाव	३६६०००
एकूण			१०५६८३३६३

(डॉ.निलेश ज. पाटील)
कक्ष अधिकारी, महाराष्ट्र शासन

परिशिष्ट-इ

सन २०१५-१६ व २०१६-१७ चे (२२३५ ११४७) प्रलंबित अनुदान

अ क्र.	जिल्हा	संस्थेचे नाव	वितरीत करावयाचे अनुदान
१	२	३	४
१	सोलापूर	श्री अमोघ सिद्धी शिक्षण प्रसारक मंडळ संचलित, हर्षवर्धन पाटील बालकाश्रम, कोरवली ता. मोहोळ जि. सोलापूर	८३२६१२

(डॉ.निलेश ज. पाटील)
कक्ष अधिकारी, महाराष्ट्र शासन